

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED
 Regd. Office : Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate,
 Goregaon (East), Mumbai-400 063
 CIN : L28920MH1970PLC014746
 Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year
 ended 31st March, 2021
 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended
		31.03.2021	31.03.2021	31.03.2020
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	3,444.94	8,298.51	2,108.46
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	235.99	23.88	10.95
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	235.99	23.88	10.95
4	Net Profit / (Loss) for the period after tax	175.71	21.54	(3.41)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	181.87	27.70	(16.42)
6	Equity Share Capital	1,098.24	1,098.24	1,098.24
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020	3,033.17		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	1.60	0.20	(0.03)
	2. Diluted	1.60	0.20	(0.03)

NOTE - The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

On Behalf of Board of Directors
Sd/-
(Rishabh R. Saraf)
Managing Director

Mumbai
June 29, 2021

REMI PROCESS PLANT AND MACHINERY LIMITED
 Regd. Office : Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate,
 Goregaon (East), Mumbai-400 063
 CIN : L28920MH1974PLC017683
 Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year
 ended 31st March, 2021
 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended
		31.03.2021	31.03.2021	31.03.2020
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	747.88	2,613.77	570.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	119.37	215.33	62.17
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	119.37	215.33	62.17
4	Net Profit / (Loss) for the period after tax	85.40	177.64	60.21
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	92.98	195.13	33.56
6	Equity Share Capital	176.00	176.00	176.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020	1,959.51		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	4.85	10.09	3.42
	2. Diluted	4.85	10.09	3.42

NOTE - The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

On Behalf of Board of Directors
Sd/-
(Rishabh R. Saraf)
Executive Director

Mumbai
June 29, 2021

रुची इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
 सीआयएन: एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८७८
 नॉद. कार्यालय: ७०६, तुलसियानी चॅवर्स, नरिगमन पॉइंट, मुंबई-४०००२१ दुरध्वनी: ०२२-४९७१२०५१, वेबसाईट: www.ruchiinfrastructure.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या लेखापरीक्षित विवरणाचा उतारा
 (रु. लाखात)

अनु. क्र.	तपशील	अलिप्त				एकत्रित					
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
		३१.३.२०२१	३१.३.२०२०	३१.३.२०२०	३१.३.२०२१	३१.३.२०२०	३१.३.२०२१	३१.३.२०२०			
		लेखापरीक्षित	पुनर्विलोकित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	पुनर्विलोकित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	९११	९२१	८७८	३,८८०	५,३३७	१,६३८	१,४११	२,०८५	६,२२०	८,६११
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर#)	(११३)	(३०)	१९८	१३१	२६८	(२४९)	(३५३)	(११९)	(५०५)	(३५५)
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर#)	(११३)	(३०)	१९८	१३१	६८	(२४९)	(३५३)	(११९)	(५०५)	(५५५)
४	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर#)	(२८)	(१३९)	१५६	१०५	२१	(१४०)	(४६३)	(१६४)	(५३१)	(६२१)
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१४)	(१५४)	१२२	१३४	(८६)	(१२६)	(४७७)	(११८)	(५०२)	(७२८)
६	समभाग भांडवल	२,०५२	२,०५२	२,०५२	२,०५२	२,०५२	२,०५२	२,०५२	२,०५२	२,०५२	२,०५२
७	इतर इन्व्हेस्टी	९,८७८	-	९,७४५	९,८७८	९,७४५	९,६३५	-	१०,१७७	९,६३५	१०,१३७
८	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) अर्वाधिक										
	मूलभूत:	(०.०५)	(०.११)	०.०४	(०.११)	(०.१५)	(०.११)	(०.२७)	(०.१२)	(०.४२)	(०.४६)
	सौम्यिकृत:	(०.०५)	(०.११)	०.०४	(०.११)	(०.१५)	(०.११)	(०.२७)	(०.१२)	(०.४२)	(०.४६)

टीप: ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिव्हायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.ruchiinfrastructure.com वर आणि स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईट्स www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे.
 बी) # - इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी नफा आणि तोटा विवरणात समाविष्ट केलेल्या आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी
सही/-
कार्यकारी संचालक

ठिकाण: इंदोर
दिनांक: २८ जून, २०२१

We thank you for your association with RUCHI INFRASTRUCTURE (BOMBAY) PVT. LTD.

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED

Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA.
 Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759
 Email ID: shareinfo@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com

Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31/03/2021	31/12/2020	31/03/2020	31/03/2021
		Audited	Un-Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1292.66	993.39	1406.35	3702.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	(3.61)	42.22	2.11	96.18
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(3.61)	42.22	2.11	96.18
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year				2318.49
8	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)				
	(a) Basic	(0.10)	1.16	0.06	2.64
	(b) Diluted	(0.10)	1.16	0.06	2.64

Notes:
 1) The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on June 28, 2021.
 2) The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Limited website: www.bseindia.com.

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Place : Mumbai, Maharashtra
 Date : June 28, 2021

Sd/-
 Vijay MAJREKAR
 Managing Director - BIN : 00804808

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063
 CIN : L28920MH1970PLC014746

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended
		31.03.2021	31.03.2021	31.03.2020
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	3,444.94	8,298.51	2,108.46
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	235.99	23.88	10.95
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	235.99	23.88	10.95
4	Net Profit / (Loss) for the period after tax	175.71	21.54	(3.41)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	181.87	27.70	(16.42)
6	Equity Share Capital	1,098.24	1,098.24	1,098.24
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020		3,033.17	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) :-			
	1. Basic	1.60	0.20	(0.03)
	2. Diluted	1.60	0.20	(0.03)

NOTE : The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

On Behalf of Board of Directors

Mumbai
 June 29, 2021

Sd/-
 (Rishabh R. Saraf)
 Managing Director

REMI PROCESS PLANT AND MACHINERY LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063
 CIN : L28920MH1974PLC017683

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 (Rs. in Lakhs)

(Rs. in Lakhs)

AUTORIDERS FINANCE LIMITED

Regd. Office:125/126 MAHARAJA COMPLEX, NEHRU ROAD, SHIRPUR 4254
 Audited Financial Results For the Quarter Ended 31st March 2021

PARTICULARS	3 Months Ende	
	31.03.2021 Audited	31.12.2020 Unaudited
1) Net Sales / Income from operations	-	-
2) Profit / (loss) from ordinary activities after tax	(1.99)	(0.76)
3) Total Comprehensive Income	(1.99)	(0.76)
4) Paid-up Equity Share Capital (Face value of Share Rs.10 each	1310.70	1310.70
5) Reserves excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year	-	-
6) Earning per share(EPS)		
Basic and diluted EPS before Extraordinary items	(0.02)	(0.01)
Basic and diluted EPS after Extraordinary items	(0.02)	(0.01)

Notes: 1)The company is not going concern but continued to apply accounting principles significant adjustments required to the carrying amounts of its assets except for inventory made for diminution in value thereof. All liabilities has been classified as of current nature. 2) The Company at present is not pursuing any business activity and hence the Accounting Standard on Segment Reporting(AS17) 3) The Board of Directors of the 2021 have reviewed and approved the audited accounts for the Quarter ended 31st March 2021.

Place : Shirpur
 Dated : 29.06.2021

EROS EROS INTERNATIONAL LIMITED

CIN: L99999MH1994PLC080

Regd. Office : 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri West, Mumbai - 400054
 EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2021

Particulars	Quarter ended 31 March 2021 (Unaudited)	Quarter ended 31 March 2020 (Unaudited)
Total Income from Operations (net)	10,755	15,100
Net Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items	(8,554)	(13,100)
Net Profit/ (Loss) before Tax after Exceptional Items	(10,855)	(1,69,000)
Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	(12,041)	(1,45,000)
Total Comprehensive Income	(11,914)	(1,40,000)
Equity Share Capital	9,586	9,586
Earning Per Share (of ₹10 each)		
Basic	(12.57)	(152.00)
Diluted	(12.57)	(152.00)

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter and year ended as at 31 March 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and year ended as at 31 March 2021 are available on the websites: (www.nseindia.com/ www.bseindia.com) https://erosstx.com/investors/financial-reports/
 2. Additional information on Standalone financial results is as follows:

Particulars	Quarter ended 31 March 2021 (Unaudited)	Quarter ended 31 March 2020 (Unaudited)
Total Income from Operations (net)	10,144	8,100
Net Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items	(9,452)	(15,100)
Net Profit/ (Loss) before Tax after Exceptional Items	(9,452)	(1,42,000)
Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	(10,588)	(1,18,000)
Total Comprehensive Income	(10,590)	(1,18,000)

3. The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Firm at its meeting held on 28 June 2021.

Place: Mumbai
 Date : 28 June 2021

Chief Financial Officer

KONKAN RAILWAY CORPORATION

(A Government of India Undertaking)

Corporate Identity No. : U35201MH1990GOI223738

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that the following share certificates of M/s. **Aarti Industries Limited** having its Registered Office at Plot Nos. 801/23, GIDC Estate Phase III, Vapi-396195, Valsad, Gujarat registered in the name of the following Shareholders have been lost by them.

Sr No	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No	Distinctive Nos. (from/to)	No. of Shares
1	Anita Mahesh Gaitonde	033291	3958	5484813/ 5485112	300
		033291	5717	111617540/ 111617839	300
2	Anita Mahesh Gaitonde & Mahesh H. Gaitonde	033221	3930	5477463/ 5477612	150
		033221	5710	111616190/ 111616339	150
3	Mahesh H. Gaitonde & Dinesh H. Gaitonde	033220	3929	5477313/ 5477462	150
		033220	5709	111616040/ 111616189	150

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents **Link Intime India Private Limited, 247, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400083** within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates.

Place: Thane Anita Mahesh Gaitonde, Mahesh H. Gaitonde
Date : 12/08/2021 Dinesh H. Gaitonde (Legal Claimants)

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063
CIN : L28920MH1970PLC014746

Extract of Standalone Unaudited Financial Results (Provisional) for the quarter ended 30th June, 2021

(Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 30.06.2020 (Unaudited)
1	Total Income from Operations	1,699.29	8,298.51	742.77
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	16.71	23.88	(92.64)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	16.71	23.88	(92.64)
4	Net Profit/(Loss) for the period after tax	12.95	21.54	(65.69)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	12.95	27.70	(65.69)
6	Equity Share Capital	1,098.24	1,098.24	1,098.24
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2021		3,060.87	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	0.12	0.20	(0.60)
	2. Diluted	0.12	0.20	(0.60)

NOTE : The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

On Behalf of Board of Directors

Mumbai Sd/-
August 11, 2021 (Rishabh R. Saraf)
Managing Director


REMI SECURITIES LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063
CIN-L65990MH1973PLC016601

Extract of Consolidated Unaudited Results for the quarter ended 30th June, 2021

(Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended

**MT EDUCARE LTD**

CIN : L80903MH2006PLC163888

Regd. Office : 220, "FLYING COLORS", Pandit Dindayal Upadhyay Marg, L.B.S. Cross Marg, Mulund (west), Mumbai- 400 080.
Website: www.mteducare.com Email: info@mteducare.com Tel: 91 22 2593 7700/ 800/ 900

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2021

Particulars	STANDALONE			CONSOLIDATED	
	Quarter ended 30-June-21 Unaudited	Quarter ended 30-June-20 Unaudited	Year ended 31-March-2021 Audited	Quarter ended 30-June-21 Unaudited	Quarter ended 30-June-20 Unaudited
Total Revenue	1,369.13	1,399.01	4,852.70	1,934.99	2,335.09
Net Profit before tax	(12.69)	(623.04)	(2,038.91)	115.23	(283.99)
Net Profit after tax	(109.73)	(441.89)	(3,004.06)	(70.76)	(189.48)
Other Comprehensive Income	6.90	(11.68)	27.60	8.14	(8.97)
Total Comprehensive Income for the period (after tax)	(102.83)	(453.57)	(2,976.46)	(62.62)	(198.45)
Paid-up equity share capital (face value of Rs. 10/- per share)	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81	7,222.81
Earning Per Share- Basic (Rs)	(0.15)	(0.61)	(4.16)	(0.10)	(0.26)
Earning Per Share- Diluted (Rs)	(0.15)	(0.61)	(4.16)	(0.10)	(0.26)

NOTES: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th August 2021.
2. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.mteducare.com).

For & on behalf of the Board of Directors

Sd/-
Parag Ola
Whole-Time Director
DIN : 08133069

Place: Mumbai
Date : 10th August 2021

THE BYKE HOSPITALITY RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

Registered Office Address: Shree Shakambhari Corporate Park, Plot No. 1, Chakravarti Ashok Society, J.B. Nagar, Andheri (E), Mumbai - 400099
Telephone No. +91 22 6707 9666 Website - www.thebyke.com
CIN : L67190MH1990PLC056009

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2021

Rs. In Lakhs(except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	
1	Total Income from Operations (Net)	1,224.35	2,297.27	691.33
2	Net Profit for the period (before tax and Exceptional Item and Extra ordinary Item)	-841.95	-98.19	-936.21
3	Net Profit for the period after Tax	-786.06	-73.46	-927.17
4	Other Comprehensive Income (net of Income Tax)		7.55	
5	Total Comprehensive Income	-786.06	-65.91	-927.17
6	Paid Up Equity Share Capital (Face Value Re.10/-)	4009.78	4009.78	4009.78
7	(i) Earnings per Share (EPS) (Face Value of RS.10/- each) (not annualised)			
	(a) Basic	-1.96	-0.18	-2.31
	(b) Diluted	-1.96	-0.18	-2.31

Notes:

- The above results for the quarter ended June 30, 2021, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 10, 2021. The Auditors of the Company, have carried out a limited review of the above financial results for the quarter ended June 30, 2021 and have issued an unmodified report on these results.
- The above results are prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as per Section 133 of the Companies Act, 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs, Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and other accounting standards generally accepted in India.
- The Company is engaged in Hospitality business, consequently the Company does not have reportable business segment for the quarter ended June 30, 2021.
- The consequences of the COVID - 19 outbreak on the Company's business for the quarter ended 2021 have been severe. Various cost rationalization measures initiated during the last financial period continued into Q1 of the current year. With the gradual lifting of restrictions across the country, the Company's hotels started picking up. Management has also assessed the potential impact of COVID-19 on the preparation of the statement of financial results, including, but not limited to its assessment of the going concern assumption, the carrying value of property, plant and equipment, right of use assets, work-in-progress, and other current indicators of future economic conditions, the Company is recovering the carrying amounts as on June 30, 2021 of these assets. The impact of COVID - 19 on the business may be different from that estimated on the date of these financial results. Management will continue to closely monitor any material changes in economic conditions.
- The figures for the quarter ended June 30, 2021 are arrived at as the difference between audited results for the full financial year and the published figures upto nine months of the relevant financial year.
- Figures relating to the previous period(s) year have been regrouped/rearranged, wherever necessary to make them comparable with those of the current period/year.
- The above results of the Company are available on the Company's website www.thebyke.com and on www.bseindia.com, www.nseindia.com and www.msei.in

For The Byke Hospitality

Date : August 10, 2021
Place: Mumbai

(An
Managing
Director)

PUBLIC NOTICE

General public is hereby informed that due to certain unavoidable circumstances, the proposed Public Auction (of pledged ornaments - NPA accounts) by our client M/s. Muthoo Finance Ltd. scheduled for 13th, 15th, 23rd, 24th, 27th & 29th November 2021 has been postponed and is now re-scheduled for 2nd, 3rd, 15th, 16th, 24th & 27th December 2021 respectively. The place and time of Public Auction shall remain the same, as already notified to the concerned Borrowers. In case of any clarification, the interested persons may contact the concerned Branch office of our client.

Kohli & Sobti Advocates,
A 59A, First Floor, Lajpat Nagar-II, New Delhi - 110024

Note: Customers can release their pledged ornaments before the scheduled auction date, against payment of dues of our client. Customer can also contact **Email ID:** auctiondelhi@muthoogroup.com or Call at 7834886464, 7994452461.

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063
CIN - L28920MH1970PLC014746

Extract of Standalone Unaudited Financial Results (Provisional) for the quarter/Half year ended 30th September, 2021

Sl. No.	Particulars	Rs. in Lakhs		
		Quarter ended 30-09-2021	Half Year ended 30-09-2021	Quarter ended 30-09-2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	1,852.37	3,551.66	2,074.86
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	4.89	21.60	(80.10)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	4.89	21.60	(80.10)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax	4.65	17.60	(56.77)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4.65	17.60	(56.77)
6	Equity Share Capital	1,098.24	1,098.24	1,098.24
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2021	3,060.87		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	0.04	0.16	(0.52)
	2. Diluted	0.04	0.16	(0.52)

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

On Behalf of Board of Directors
Sd/- (Rishabh R. Saraf)
Managing Director

Mumbai
November 10, 2021

REMI SECURITIES LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063
CIN - L65990MH1973PLC016601

Extract of Consolidated Unaudited Results for the quarter ended 30th September, 2021

Sl. No.	Particulars	Rs. in Lakhs		
		Quarter ended 30-09-2021	Quarter ended 30-09-2020	Half Year ended 30-09-2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	22.30	18.01	32.43
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	32.38	6.12	48.54
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	32.38	6.12	48.54
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	23.98	6.56	39.89
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	89.28	(82.25)	244.62
6	Equity Share Capital	200.00	200.00	200.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2021	2305.48		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	1.20	0.33	1.99
	2. Diluted	1.20	0.33	1.99

NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.
2. Key audited standalone financial information of the company is as under :-

Particulars	Quarter ended 30-09-2021	Quarter ended 30-09-2020	Half Year ended 30-09-2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Income	22.30	18.01	32.43
Profit before Tax	37.71	2.81	55.54
Profit after Tax	29.31	3.25	46.89
Total Comprehensive Income	94.61	(85.56)	251.62

On Behalf of Board of Directors
Sd/- (SANJAY MAHESHWARI)
Whole - Time - Director

Mumbai
NOV 10, 2021

K K FINCORP LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063
CIN - L65990MH1981PLC023696

Extract of Consolidated Unaudited Results for the quarter ended 30th September, 2021

Sl. No.	Particulars	Rs. in Lakhs		
		Quarter ended 30-09-2021	Quarter ended 30-09-2020	Half Year ended 30-09-2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	105.47	2.60	106.68
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	95.35	0.82	92.55
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	95.35	0.82	92.55
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	62.47	2.23	60.68
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	10.17	(17.72)	93.73
6	Equity Share Capital	560.00	560.00	560.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2021	640.45		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	1.12	0.04	1.08
	2. Diluted	1.12	0.04	1.08

NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.
2. Key standalone financial information of the company is as under :-

Particulars	Quarter ended 30-09-2021	Quarter ended 30-09-2020	Half Year ended 30-09-2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Income	105.47	2.60	106.68
Profit before Tax	99.87	(1.66)	96.05
Profit after Tax	66.99	(0.25)	64.18
Total Comprehensive Income	14.69	(20.20)	97.23

On Behalf of Board of Directors
Sd/- (SHIVKUMAR SHARMA)
Whole - Time - Director

Mumbai,
NOV 10, 2021

KIRTI INVESTMENTS LIMITED

CIN No. L99999MH1974PLC017826
Reg. Office : 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059
Un-Audited Financial Result for the Quarter and Half Year Ended September, 2021

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th Sept, 2021

Particulars	Rs. in Lakhs (Except per share data)					
	Quarter Ended			Half Year Ended		
	30-Sep 2021	30-Jun 2021	30-Sep 2020	30-Sep 2020	30-Sep 2020	31-Mar 2021
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Audited
Total Income from Operations	5.90	46.92	7.10	52.82	13.07	14.93
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1.97	42.86	4.18	44.83	8.29	(3.65)
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1.97	42.86	4.18	44.83	8.29	(3.65)
Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	0.98	42.86	3.33	43.84	6.79	(3.72)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax))	0.98	42.86	3.33	43.84	6.79	(3.72)
Equity Share Capital	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00
Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted	0.004	0.195	0.015	0.199	0.031	(0.017)

- Notes:**
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 9th November, 2021.
 - The Company is engaged in Investment business and there is no separate reportable segment as per Ind AS 108.
 - The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
 - Figures of previous period have been regrouped and / or recast wherever considered necessary to confirm the grouping of current period.
 - In view of the unprecedented COVID-19 pandemic, the management has made an assessment of its position as at the Balance Sheet date. In assessing, the Company has taken into consideration external and internal information upto the date of approval of these financial results. The Company has assessed its liquidity, assets, capital & financial resources, profitability, internal financial reporting and has concluded that there has been no material impact to its operations or its financial position.
 - The Financial Results of the Company are submitted to MCX and Calcutta Stock Exchange and are available on Company's website at www.kirtinvestments.in
 - There is no complaint received or pending as on quarter ended September, 2021.

For KIRTI INVESTMENTS LIMITED
Nipun Kedla
Director
DIN No. : 02356010

Thane
Date : 9th November, 2021

KEDIA CONSTRUCTION CO. LIMITED

CIN No. L45200MH1981PLC025083
Reg. Office : 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059
Un-Audited Financial Result for the Quarter and Half Year Ended 30th September, 2021

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended Sept, 30, 2021

Particulars	Rs. in Lakhs (Except per share data)					
	Quarter Ended			Half Year Ended		
	30-Sep 2021	30-Jun 2021	30-Sep 2020	30-Sep 2021	30-Sep 2020	31-Mar 2021
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Audited
Total Income from Operations	5.97	4.29	7.56	10.26	16.05	28.33
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1.20	0.18	3.48	1.38	9.05	9.90
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1.20	0.18	3.48	1.38	9.05	9.90
Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1.20	0.18	2.89	1.38	7.75	10.08
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax))	1.20	0.18	2.89	1.38	7.75	10.08
Equity Share Capital	150.00	150.00	150.00	150.00	150.00	150.00
Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted	0.04	0.01	0.10	0.05	0.26	0.34

- Notes:**
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 9th November, 2021.
 - The Company is engaged in Construction business and there is no separate reportable segment as per Ind AS 108.
 - The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
 - Figures of previous period have been regrouped and / or recast wherever considered necessary to confirm the grouping of current period.
 - In view of the unprecedented COVID-19 pandemic, the management has made an assessment of its position as at the Balance Sheet date. In assessing, the Company has taken into consideration external and internal information upto the date of approval of these financial results. The Company has assessed its liquidity, assets, capital & financial resources, profitability, internal financial reporting and has concluded that there has been no material impact to its operations or its financial position.
 - The Financial Results of the Company are submitted to BSE and are available on Company's website at www.kcclindia.in
 - There is no complaint received or pending as on quarter ending September 30, 2021.

For KEDIA CONSTRUCTION CO. LTD.
VIJAY KUMAR PURANMAL KHOWALA
Director
DIN No. : 00377686

Thane
Date : 9th November, 2021



RAMA PETROCHEMICALS LIMITED

Regd. Office: Savroli Kharpada Road, Village Yashivalli, P.O. Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad - 410220, Maharashtra.
Tel. No.: (02192) 250329 / 251211; Email: rama@ramagroup.co.in; Website: www.ramapetrochemicals.com
Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2021

(₹ in lacs)

Sr No	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		30.09.2021 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.09.2021 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
1	Total Income from Operations	52.75	16.30	12.10	43.59	52.75	16.36	12.10	43.90
2	Profit/ (Loss) for the period before Tax and Exceptional Items	5.05	(19.20)	(34.98)	(174.21)	4.73	(19.45)	(35.49)	(175.84)
3	Profit/(Loss) for the period before Tax after exceptional items	5.05	(19.20)	(34.98)	(174.21)	4.73	(19.45)	(35.49)	(175.84)
4	Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items)	5.05	(19.20)	(34.98)	(174.21)	4.73	(19.45)	(35.49)	(175.84)
5	Profit/(Loss) from discontinued operations after tax	-	-	-	(3.66)	-	-	-	(3.66)
6	Other Comprehensive Income /(Expenses)	(0.07)	(0.06)	(0.41)	(0.26)	(0.07)	(0.06)	(0.41)	(0.26)
7	Total Comprehensive Profit/(Loss) for the period	4.98	(19.26)	(35.39)	(178.13)	4.66	(19.51)	(35.90)	(179.76)
8	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- per Share)	1,046.94	1,046.94	1,046.94	1,046.94	1,046.94	1,046.94	1,046.94	1,046.94
9	Earning per Share (not annualised) (of ₹ 10/- per Share)								
	Basic	0.05	(0.18)	(0.34)	(1.70)	0.04	(0.19)	(0.34)	(1.72)
	Diluted	0.05	(0.18)	(0.34)	(1.70)	0.04	(0.19)	(0.34)	(1.72)

- Notes:**
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on Stock Exchange website www.bseindia.com and under Financial section of our website at http://www.ramapetrochemicals.com
 - Estimation of uncertainties relating to the global health pandemic from COVID-19
The Company, as at the date approval of these financial results has considered internal and external sources of information, in assessing the possible effects that may result from the global health pandemic relating to COVID-19 on the carrying amounts of loans, investments, receivables, inventories and other assets. As on the date of approval of these financial results, the Company has concluded that the impact of COVID - 19 is not material based on these estimates and expects to recover the carrying amount of these assets. The impact of COVID-19 on the Company's Financial Statements may differ from that estimated as at the date of approval of these financial statements.
 - The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 10, 2021

For RAMA PETROCHEMICALS LTD
H. D. RAMSINGHANI
MANAGING DIRECTOR
DIN : 00035416

Place : Mumbai
Date : November 10, 2021



INDUCTO STEEL LTD

INDUCTO STEEL LIMITED

Registered Office : 156, Maker Chambers VI, 220, Jambhal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400 021.

CIN : L27100MH1988PLC194523
Tel. : 022-22043211, Fax : 022-22043215

Website : www.hariyanagroup.com, Email id : secretarial.inducto@gmail.com / ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007 Certified
STANDALONE AND CONSOLIDATED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

Rs. In Lakhs

SL No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter Ended		Six months Ended		Year Ended		Quarter Ended		Six months Ended		Year Ended	
		30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21	30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21
		Refer Note 2 (Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	Refer Note 2 (Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	1,354.21	589.04	-	1,943.25	15.35	293.08	1,354.21	589.04	-	1,943.25	15.35	293.08
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	3.81	227.82	(10.07)	231.63	(13.84)	(138.39)	3.81	227.82	(10.07)	231.63	(13.84)	(138.39)
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	3.81	227.82	(10.07)	231.63	(13.84)	(138.39)	3.81	227.82	(10.07)	231.63	(13.84)	(138.39)
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2.76	206.76	(10.52)	209.52	(14.27)	(138.86)	2.76	206.76	(10.52)	209.52	(14.27)	(138.86)
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	2.76	206.76	(10.52)	209.52	(14.27)	(139.16)	2.76					

आरबीएल बँक लिमिटेड

प्रशासकीय कार्यालय : १ ली लॅन, शाहूपुर, कोल्हापूर-४१६००१
निवेशन कार्यालय : वन इंडिया ब्रुल्स सेंटर, टॉवर २बी, ६ वा मजला, ८४१, सेनापती बाघ मार्ग, लोअर फ्लैट (पश्चिम), मुंबई-४०००१३.

राष्ट्रीय प्रचालन केंद्र : टेलिनलॉस-१, १ वा मजला, वीर सावरकर फ्लायओव्हर लगान, गोगेवाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६२.

सरफेसी अॅक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सिक्युरिटायझेशन सूचना

आम्ही, आरबीएल बँक लिमिटेड, खालील रकम कर. २ मधील अर्जदार आणि सह-अर्जदारांचे ताण वनको मुद्रा संपादनाने कळवित आहोत की, यामुळे मुद्रा मुल आणि व्याजाचे प्रदान/मरतावा करण्यास येणारी कसूरधार उरल्याने घुमणे घाते ०९/१०/२०२१ रोजी आमच्या खात्यामध्ये नोन परफॉर्मि अकाउंट म्हणून वार्षिक करण्यात आले आहे. रकम रु. १,४२,९९,६२४.२१/- (एकपे एक कोटी बघाळीस लाख नव्यारव हजार सहस्रो चौविसा आणि एकविसा पैसे मात्र) ही आता आरबीएल बँक लि. ला त्यावरील व्याजवह एकत्रित २९.१०.२०२१ रोजीस तुरुधाद्वारे थकीत आणि देव आहे.

आम्ही वारंवार मागणी करणही तुरुही तुमच्या खात्यामधील थकीत रकम चुकती केलेली नाही आणि तुमचे दायित्व सोडविलेले नाही. त्यामुळे आम्ही सध्या तुमच्या ताखेपासून ६० दिवसांत संपूर्ण तुमचे दायित्व सोडवण्यासाठी वरील रकमेसह एकत्रित संबिंदनात्मक दाने प्रयोज्य पुढील व्याज, सांघिकद दर खर्च, प्रभार, इतर पैसे प्रदान करण्यासाठी मागणी करणारी २९/१०/२०२१ रोजीस सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स् अँड एफ्लोसॅमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रट अँड, २००२ च्या चॅप्टर III च्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी केली होती.

क्र.	अ	१	२	३	४
अनु. क्र.	कर्जदाराचे नाव, कर्ज रक्कम आणि कर्ज खाते क्र.		गहाण मिळकतीचे वर्णन		एनपीएची तारीख आणि थकबाकी रक्कम
१.	दीप मोटर्स रॅलरी (अर्जदार) दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला, श्रीपती छाया कोपरी रोड नौपाडा, ठाणे - ४००६०२	५	मिळकत क्र. ०९-मिळकतीचे मालक: चंद्रमल भोजमल सेजवानी: एम.जी. रोड, नौपाडा, कोपरी रोड, ठाणे-४००६०२ येथे स्थित सखे क्र. ८३ आणि ८५, टिका क्र. २१ धारक जमिनीवर बांधकामित श्रीपती छाया को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड इमारतीमधील मोजमात २६६ चौ.फु. चे क्षेत्र, तळ मजलावरील दुकान क्र. ०४ धारक व्यावसायिक मालमना.	५	एनपीए तारीख: ०९/१०/२०२१
२.	चंद्रमल भोजमल सेजवानी (सह-अर्जदार) १/५०२, मिलिनियम पार्क, हरि ओम नगर, मुलुंड हेमा चंद सेजवानी (सह-अर्जदार) १/५०२ आणि ५०३, मिलिनियम पार्क, हरि ओम नगर, मुलुंड वृ. मुंबई ४०००८९	५	सीमाबद्धता: पूर्वेला: आनीत रस्ता, दक्षिणेला: एम.जी. रोड, पश्चिमेला: प्रांजळी सोसायटी, उत्तरेला: गोपीगण सोसायटी.	५	एकूण रक्कम रु. १,४२,९९,६२४.२१/- २९.१०.२०२१ रोजीस थकीत
३.	हेमा चंद सेजवानी (सह-अर्जदार) १/५०२ आणि ५०३, मिलिनियम पार्क, हरि ओम नगर, मुलुंड वृ. मुंबई ४०००८९	५	मिळकत क्र. ०२- मिळकतीचे मालक: हेमा चंद सेजवानी: एम.जी. रोड, नौपाडा, कोपरी रोड, ठाणे-४००६०२ येथे स्थित सखे क्र. ८३ आणि ८५, टिका क्र. २१ धारक जमिनीवर बांधकामित श्रीपती छाया को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड इमारतीमधील मोजमात ३०३ चौ.फु. चे क्षेत्र, तळ मजलावरील दुकान क्र. ०५ धारक व्यावसायिक मालमना.	५	एकूण रक्कम रु. १,०४,००,०००/-, रु. ३५,००,०००/- आणि रु. २४,५५,९३४/-
४.	हेमा चंद सेजवानी (सह-अर्जदार) दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला, श्रीपती छाया कोपरी रोड नौपाडा, ठाणे - ४००६०२	५	सीमाबद्धता: पूर्वेला: आनीत रस्ता, दक्षिणेला: एम.जी. रोड, पश्चिमेला: प्रांजळी सोसायटी, उत्तरेला: गोपीगण सोसायटी.	५	एकूण रक्कम रु. १,०४,००,०००/-, रु. ३५,००,०००/- आणि रु. २४,५५,९३४/-

आता आरबीएल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी याद्वारे तुमचे संपूर्ण दायित्व सोडवण्याकरिता नियमानुये पुर्विल्ल्यानुसार वरील मागणी सूचनेचा मजकूर याद्वारे प्रकाशित करित आहोत, करवापर उरल्यास आम्हाला पुढील कोणत्याही संदर्भात आम्हास सखे अंतिममामानुये दिलेला कोणताही किंवा सर्व अधिकार वापरत आम्हाला नावे वसूळी निर्माण केलेल्या खालील तपशळांत आमचा वारसा अधिकारी करणे पाहिजे.

कृपया नोंद घ्यावी की, मजूर प्रकाशन हे कायद्यानुये सध्या वितनाच्या कर्जदार आणि हमीदारांच्या विरोधात आरबीएल बँकेला उपलब्ध असलेले उपाय आणि हक्काला बाधा येऊ न देता करण्यात आले आहे. हमीदारां पुढे नोंद घ्यायची विनिती करण्यात येते की, सखे अंतिममामानुये किंवा १३(२) नुसार तुम्हाला आमच्या पूर्व लेखी समतीशिवाय वरील ताण मतेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मागाने हस्तांतरण किंवा वरील तपशळांत समाविष्ट किंवा निकाली काढण्यापासून मनाई/प्रतिबंध करण्यात येत आहे.

दिकाण: मुंबई
दिनांक: २९/१०/२०२१

सही/— प्राधिकृत अधिकारी
पंकज भागत – आरबीएल बँक लि.

K K FINCORP LIMITED
Regd. Office : Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063
CIN - L28920MH1970PLC014746

Extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30th September, 2021

Sl. No.	Particulars	(Rs. in Lakhs)		
		Quarter ended 30-09-2021 (Unaudited)	Quarter ended 30-09-2020 (Unaudited)	Half Year ended 30-09-2021 (Unaudited)
1	Total Income from Operations	105.47	2.60	106.68
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	95.35	0.82	92.55
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	95.35	0.82	92.55
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	62.47	2.23	60.68
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	10.17	(17.72)	93.73
6	Equity Share Capital	560.00	560.00	560.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2021		640.45	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
1. Basic		1.12	0.04	1.08
2. Diluted		1.12	0.04	1.08

NOTE : 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

2. Key standalone financial information of the company is as under :-

Particulars	Quarter ended 30-09-2021 (Unaudited)	Quarter ended 30-09-2020 (Unaudited)	Half Year ended 30-09-2021 (Unaudited)
Total Income	105.47	2.60	106.68
Profit before Tax	99.87	(1.66)	96.05
Profit after Tax	66.99	(0.25)	64.18
Total Comprehensive Income	14.69	(20.20)	97.23

On Behalf of Board of Directors
Sd/-
(SHIVKUMAR SHARMA)
Whole - Time - Director

Mumbai, NOV 10, 2021

एलआयसी हाऊसिंग फायनन्स लिमिटेड
४था मजला, जीवन प्रकाश बिल्डिंग, पी. एम. रोड, फुंद, मुंबई-४०० ००१.

सांकेतिक कळजा सूचना (स्थाय मिळकतीकरिता)

ज्याअर्थी एलआयसी हाऊसिंग फायनन्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकारिना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स् अँड एफ्लोसॅमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रट अँड, २००२ अन्वये आणिक कलम १३(२) सहवाचना सिक्युरिटी इंस्ट्रट (एफ्लोसॅमेंट) रुकून २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील कर्जदारांना सखे अंतिममामानुये कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून सखे सूचना शाखेपासून ६० दिवसांत सखे सूचनेत नमूदनुसार प्रयोज्य व्याजवह एकत्रित त्यांच्या संबंधित नवामास नमूद रकमेसह वसुली आणि किंवा प्रदानाच्या ताखेपासून अनुषंगिक खर्च, परिवह, प्रभार १. ही रकम चुकती करण्यास सांगितले होते.

अ.	क	कर्जदाराचा कर्ज खाते क्र.	कर्जदाराचे नाव	ताण मतेचे वर्णन	मागणी करील रक्कम (रु.)	मागणी सूचना तारीख	कळजाची तारीख
१	६१०५००००१२०८	श्री.श्रीधर प्रभाकर काणेकर	फ्लॅट क्रमांक ए/३०३, कल्पवृक्ष अमृण धारा कॉम्प्लेक्स, भोसले नगर शिरगाव, बदलापूर पूर्व ४२१५०३	रु. ३०,४६,९६३.०९	१८.०६.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	
२	६१०५०००००३२८	बोनाहोब्यर स्टॅनली सलढाना आणि स्टॅनली सलढाना	फ्लॅट क्र.४०२, डी विंग अर्धिन वन, मॅथिन नगरीजवड, शिरगाव, बदलापूर पूर्व-४२१३०१	रु. १८,६२,७७०.३६	३०.०६.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	
३	६१०३००००४२४३	श्री. अशोक बोरगा	२०२, विंग - सी, चंद्रेश ओएसिस सीएचएसएल, शिरगाव, बदलापूर, महाराष्ट्र - ४२१५०३	रु. १८,१२,८८९.८४	१०.०५.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	
४	६१२३००००१६६	श्री.विजय व. पाटील आणि श्री.आमराजी प्रकाश अहिरि	१०४, ए. विंग, पहिला मजला, विजयजीत मनोर कॉम्प्लेक्स, काव्रण, बदलापूर- पूर्व, महाराष्ट्र - ४२१३०१	रु. २०,३३,३५०.८५	१०.०५.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	
५	६१०५०००००१७५	श्री.पंरा मुन्डेरा गोवे आणि श्री. संचिता चोरे गोवे	फ्लॅट क्र.२०२, बी विंग शिवम रेशिडेन्सी मॉजरी, बदलापूर पश्चिम ४२१५०३.	रु. २५,३९,४१२.३५	३०.०६.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	
६	६१०३००००३३१९	श्री. शैलेसा एस साळवी आणि श्री. श्रिया शैलेसा साळवी	ए/२०५, अर्धिन वन, शिरगाव, बदलापूर, महाराष्ट्र-४२१५०३.	रु. ३३,५९,७७९.११	१८.०६.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	
७	६१०२००००१६३४	श्री. सदीप यशवंत कदम आणि श्री. तुनी सदिप कदम	फ्लॅट क्र. ०३, तळमजला, ई विंग, तुळशी आंगण सीएचएसएल, गणेश घाटाजवड, गाव काव्रण, बदलापूर पूर्व -४२१५०३.	रु. २३,५०,३३२.५०	१८.०६.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	
८	६१२३००००१९१३/६१०५००००८८०	श्री रवि एम सुलगाणी आणि श्री भावना मोहनदास फुलवाणी	फ्लॅट ३०३, ६ वा मजला, इमारत क्रमांक ०४, डॅमीडिग, रॉयल फ्लोरा कॉम्प्लेक्स, पालेगाव, अंबनाथ ५५ महाराष्ट्र ४२१५०२.	रु. ३८,६६,८३३.८३	२८.०६.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	
९	६१२३००००१२६५ आणि ६१२३००००१३३८	श्री.प्रविण मधुकर कदम	फ्लॅट क्र.७०१, ५वा मजला, ए-विंग, घकुल, वेलावली रोड, बदलापूर-पूर्व, महाराष्ट्र-४२१५०३.	रु. ३४,२२,३५६.५९	१८.०६.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	
१०	६१२३००००१६५४	श्री दीपक एम. शेठ्डी	फ्लॅट क्रमांक ००१, तळमजला, ए-विंग, घकुल, वेलावली रोड, बदलापूर पूर्व, महाराष्ट्र-४२१३०१	रु. ३२,५३,६२७.५९	१८.०६.२०२१	०९.११.२०२१ (सांकेतिक)	

संबंधित मागणी सूचनेनुसार वसुली आणि किंवा प्रदानाच्या ताखेपासून प्रयोज्य पुढील व्याज, उपाजिंत अनुषंगिक खर्च, परिवह, प्रभार १. तथापि, येथे वरील नमूद कर्जदारांनी थकबाकी रकम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणून विशेषतः वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, एलआयसी हाऊसिंग फायनन्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकारिना वरील नमूद ताखेस सखे अंतिममामानुये कलम १४ अन्वये त्याला/त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे वरील नमूद मिळकती/ताण मतेचा कळजा घेण्यात आहोत.

विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी वरील सखे मिळकती/ ताण मतेसह व्यवहार करू नये आणि सखे मिळकती/ताण मतेसह केलेला कोणताही व्यवहार हा एलआयसी हाऊसिंग फायनन्स लिमिटेडच्या गहाण्याच्या अधीन राहिले.

दिकाण: मुंबई
दिनांक: ११.११.२०२१

सही/— प्राधिकृत अधिकारी
एलआयसी हाऊसिंग फायनन्स लिमिटेड

जीआयसी हाऊसिंग फायनन्स लि.
नोंदणीकृत कार्यालय: ६ वा मजला, जे. टी. रोड, अॅक्टोरीया हॉटेलपुढे, चंचिंगेट, मुंबई-४०० ०२०.
दूर. क्र. (०२२) २२५४७६५/६६/६७, ईमेल: corporate@gichf.com वेबसाईट: www.gichfindia.com
कल्याण शाखा कार्यालय: वी-३०१, वेद मंत्र, दक्षिण मुखी हनुमान मंदिर मार्गे, आग्रा रोड, कल्याण (प.), ४२१३०१.
दूरध्वनी क्र.: ०२५१-६५३६५३७, ०२५१-२२१०१२५.

मागणी सूचना (सरफेसी अॅक्ट, २००२ च्या कलम १३(२) ला अनुसरून)

जीआयसी एचएफ लि. ने खालील कर्जदारांना जीआयसी एचएफ लि. च्या नावे समन्वयी गहाण बनवून पॅरिसराच्या खरेदीसाठी गुर्ज कर्ज मंजूर केले. कर्जा(जी) ची परतफेड अनियमित आहे आणि नॅशनल हाऊसिंग बँकेच्या मार्गदर्शक तत्वे आणि निर्देशानुसार खात्याचे वार्षिक अखेरीस नोन परफॉर्मि अॅक्ट असे करण्यात आले.

जीआयसी एचएफ लि. ने म्हणूनच सरफेसी अॅक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गतच्या त्यांच्या अधिकारिना आवाहन करून सदर मागणी सूचने(नी) च्या ताखेपासून ६० दिवसांत कोणत्याही त्यात वर्णन केलेल्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते.

कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा जाहिरितीस सखे एचएफ धकीत रकम अधिक आजातगायत उपाजिंत आकार व व्याज यांचे प्रदान ह्या सूचनेच्या ताखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगण्यात येते. कसूर केल्यास जीआयसी एचएफ लि. कडून सखे मिळकती(ती) चा कळजा घेऊन त्या निकाली काढून थकबाकी येणे रकमेपरी ती रकम समायोजित करण्याकरिता कोणत्याही किंवा सर्व कायदेशीर अधिकारिना अवलंब करणखेत येईल. कर्जदारांना मिळकती(ती) च्या मालकीवर यथेस पथकरांचे अधिकार बनवण्यास किंवा अन् संक्रमण करण्यास देखील मन्जाव करण्यात येत आहे.

अ. क्र.	क	कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव/कर्ज क्रमांक/ शाखा	गहाण मिळकतीचा पत्ता	मागणी सूचनेनुसार थकबाकी रकम	मागणी सूचना दिनांक
१	नरसिंग विठ्ठल टिकते / एमएच०५६०६००००१९८६ / कल्याण	एआर१, जे-२३, सेक्टर ०३, श्रीराम विद्यालय जवळ, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८	२१०५४०४/-	७-ऑक्टो-२१	
२	प्रतीक मधुकर दाते आणि मधुकर बाळकृष्ण दाते / एमएच०५६०६००००१८१५ / कल्याण	बी-१२२, १ ला मजला, रशितुल्य सीएचएस एल., विला कॉलेज रोड, प्रेम ऑटो पेट्रोल पंपाजवळ, कल्याण पश्चिम - ४२१३०१	१५६०१२३/-	७-ऑक्टो-२१	
३	मुनेश रामपाल गोतेल आणि सुभाष मुनेश गोतेल/ एमएच०५६०६००००१६०७ / कल्याण	जी-२०९, २ रा मजला, मोहन रॅनो इस्टेट, कोहडा खुंटावली, मोहन सर्वबीया जवळ, अंबनाथ - ४२१५०९	१५१३५६१/-	७-ऑक्टो-२१	
४	अमित प्रकाश नारकर आणि प्रकाश शंकर नारकर / एमएच०५६०६००००१५२३ / कल्याण	फ्लॅट क्र. ३०४, सत्यम सीएचएस लिमिटेड, रोमेशवाडी, कुळगाव, बदलापूर-४२१५०३	११८७३२६/-	७-ऑक्टो-२१	
५	जितेंद्र वसंत कांबळे आणि विशाल वसंत कांबळे / एमएच०५६०६००००६३९ / कल्याण	फ्लॅट क्र.२०६, मोहन ह्यायलंड ग्रैप - वाईन, गणेश घाटाजवळ, काव्रण, बदलापूर पूर्व -४२१५०१	२२४३९४/-	७-ऑक्टो-२१	
६	सुनील जी गायकवाड आणि राहुल सुनील गायकवाड / एमएच०५६०६००००६१७ / कल्याण	फ्लॅट क्रमांक १०३, पहिला मजला, खत्री ग्रँड, शिरगाव, वार नगर जवळ, बदलापूर-४२१५०३	१०३५२६/-	७-ऑक्टो-२१	
७	नारायण पांडुरंग चौगुले आणि भाग्यश्री नारायण चौगुले / एमएच०५६०६००००१०३७ / कल्याण	जे-१०१, ध्रुव रेशिडेन्सी, पाषाणे, वांगणी - ४२१५०३	११२७७६/-	७-ऑक्टो-२१	
८	विवेक कुमार पाठक आणि मंजु विवेक पाठक / एमएच०५६०६००००१७७० / कल्याण	ए-५०१, ५वा मजला, तुळशी आस्था, गावदेवी मंदिर, खारवाडी, बदलापूर-४२१५०३	१२३६८५१/-	७-ऑक्टो-२१	
९	बाबू शंकर खरे आणि सुलोचना बाबू खरे / एमएच०५६०६००००१८६४ / कल्याण	फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला. ममता नगर एल टाईप बिल्डींग, दत्ता नगर, उल्हासनगर-४२१५०३	१२२२०५६/-	७-ऑक्टो-२१	
१०	फैझलून हसन सय्यद आणि अल्मास्झेहरा फैझलून सय्यद एमएच०५६०६००००१६०२ / कल्याण	बी-१२०४, १२ वा मजला, दोस्ती रुबी, कल्याण शिल रोड, दोस्ती कॉम्प्लेक्स, कोसा-४००६१२	२६१९६५०/-	७-ऑक्टो-२१	
११	हरीश चंद्रकांत शेठ्डी आणि भारती चंद्रकांत शेठ्डी / एमएच०५६०६००००१०३३ / कल्याण	सी-५०३, ५वा मजला, शिवशाही कॉम्प्लेक्स, चिक्लोली, एम्पारवार्क जवळ, अंबनाथ - ४२१५०९	२४७००४६/-	७-ऑक्टो-२१	
१२	रवी मुकुंद गोंदर आणि सुरगणगी रवी गोंदर / एमएच०५६०६००००१२३१ / कल्याण	बी-१००१, १० वा मजला, फ्लॅट क्र. ३११/ए, एएबीआयईएल अँडह्यू, रामचंद्र लेन, नवनीत मोटार जवळ, मालाड -४०००६४	३१६१३७२/-	७-ऑक्टो-२१	
१३	आनंद शारमर घारे आणि सविता घारे / एमएच०५६०६००००१७२७ / कल्याण	फ्लॅट क्रमांक ३०१, सांग अर्धिन, ३ रा मजला, प्लॅट क्रमांक ०२, सेक्टर ०६, कर्जाडे, पनवेल - ४२०३०६	१६६०८११/-	७-ऑक्टो-२१	
१४	शांताराम बबन गुणे / एमएच०५६०६०००००४६ / कल्याण	फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला, शुभ आशिश, डीपी रोड, काव्रण, मोनालिसा हॉटेलसमोर, बदलापूर -४२१५०३	२२९०४४/-	७-ऑक्टो-२१	

ही सूचना कर्जदारांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्याच्या बाह्य दरवाजावर तसेच गहाण मिळकती(ती) वर देखील चिकटवली जात आहे.

जीआयसी हाऊसिंग फायनन्स लि. करिता
सही/— प्राधिकृत अधिकारी

दिकाण: मुंबई
दिनांक: ११.११.२०२१

दिकाण: कल्याण

GOVERNMENT OF GOA
ELECTRICITY DEPARTMENT
OFFICE OF THE CHIEF ELECTRICAL ENGINEER

TENDER NOTICE

Tender No. 36 (2021-22)/CSC : Work for conversion of existing 33KV SC overhead Virdi II feeder to Double Circuit line with HTLS conductors from 220KV Amona Sub-Station to Bicholim Sub-Station under Sub Division-I(U), Bicholim.

Details will be available on following website from 12.11.2021
<https://eprocure.goa.gov.in>
For queries e-mail to : csc14ged@gmail.com

Date : 10.11.2021
Place : Panaji, Goa
Chief Electrical Engineer
DI/Advt./1364/2021

"Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

REMI EDELSTALN TUBULARS LIMITED
Regd. Office : Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063
CIN - L28920MH1970PLC014746

Extract of Standalone Unaudited Financial Results (Provisional) for the quarter/Half Year ended 30th September, 2021

Sl. No.	Particulars	Quarter ended 30-09-2021 (Unaudited)	Half Year ended 30-09-2021 (Unaudited)	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)
1	Total Income from Operations	1,852.37	3,551.66	2,074.86
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	4.89	21.60	(80.10)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	4.89	21.60	(80.10)
4	Net Profit/(Loss) for the period after tax	4.6		

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400 063

CIN : L28920MH1970PLC014746

Extract of Standalone Unaudited Financial Results (Provisional) for the quarter/Nine Months ended 31st December, 2021

Sl. No.	Particulars	(Rs. in Lakhs)		
		Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)
1	Total Income from Operations	2689.80	6241.46	2035.94
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	49.37	70.97	(39.37)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	49.37	70.97	(39.37)
4	Net Profit / (Loss) for the period after tax	36.56	54.16	(31.71)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	36.56	54.16	(31.71)
6	Equity Share Capital	1098.24	1098.24	1098.24
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2021	3,060.87		
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	0.33	0.49	(0.29)
	2. Diluted	0.33	0.49	(0.29)

NOTE : The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

Mumbai
February 14, 2022

On Behalf of Board of Directors
(Rishabh R. Saraf)
Managing Director

INVESTMENT COMPANY LIMITED

CIN No. : L67120MH1979PLC022039
801-802, Dalamal Towers, Nariman Point, Mumbai-400 021
0800 Email Id: sicl2889@gmail.com, Website: www.shreenathinvestment.in

Financial Results for the Quarter / Nine Months ended 31st December, 2021

QUARTER ENDED			NINE MONTH ENDED			YEAR ENDED
31/12/2021	30/09/2021	31/12/2020	31/12/2021	31/12/2020	31/03/2021	
(Rs. in Lakhs)						

LIMITED

Nariman Point, Mumbai 400021.
ingltd@gmail.com
www.punctualtrading.com

FINANCIAL RESULTS
31ST DECEMBER, 2021

Quarter Ended 1.12.2021 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)	(Rs. in Lacs)		
			Quarter Ended 1.12.2021 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)
0	0	0	35.47	77.64	21.22
35.47	77.64	21.22	35.47	77.64	21.22
28.04	60.43	21.22	-5.93	141.30	-42.17
100.00	100.00	100.00	2.80	6.04	2.12

/Nine Month ended 31.12.2021 financial 33 of the SEBI (Listing Obligations and BI circular dated 5th July, 2016. The full table on the Stock Exchange website: BSE

proved by the Board of Directors at their

For Punctual Trading Limited
Sd/-
Manoj Dadhich
Director
DIN: 00374923

LIMITED

arg, Nariman Point, Mumbai 400021.
theticsltd@gmail.com
www.ridhisynthetics.com

FINANCIAL RESULTS
ED 31ST DECEMBER, 2021

Quarter Ended 31.12.2021 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)	(Rs. in Lacs)		
			Quarter Ended 31.12.2021 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)
9.44	28.31	0.03	15.06	58.68	26.11

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that my clients are intending to purchase Warehouse Building No.A-12, admeasuring 78000 square feet carpet area, in the complex known as 'Paramount Logitrade Centre', with piece and parcel of land bearing Survey No.13, Hissa No.1, Survey No.13, Hissa No.14, Hissa No.13, Hissa No.15, Survey No.15, Hissa No.1, Survey No.15, Hissa No.4, Survey No.15, Hissa No.11/1, totally admeasuring 7248.55 square meters, lying and situated at Mouje Lonad, Taluka Bhiwandi, District Thane, within the limits of Grampanchayat Lonad, Sub Registration District Bhiwandi, District Thane, from the present owner M/s Ghelani Enterprises LLP. If any person/s, bank, financial institution or authority has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said Property, shall raise their objections in writing with proper evidence, within 15 days from the date of this notice at A-70, Sri Guru Nanak CHS Ltd., Kopri Colony, Thane (East), otherwise such claim will be considered as waived and no claims shall be entertained thereafter.
Date: 14/02/2022
Place: Thane

Anil Shamdasani
Advocate

ABATE AS INDUSTRIES LIMITED

CIN No: L65990MH1991PLC062238

Regd Office: D Siddharth Nagar No - 5, Chawl 19/168, S. V. Road, Goregaon (west), Mumbai - 400062
Tel No. 022-2874 9244 • Web site: www.trijalindustries.com Email ID: abateasindustries@gmail.com

Unaudited Financial Results for the Quarter and Nine Month ended 31-12-2021 ₹ in Lakhs

Sr. No	Particulars	Quarter ending 31.12.2021	Nine Month ended 31.12.2021	Year ended (31.03.2021)
		Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	5.43	12.93	14.02
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.67	4.38	1.09
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.67	1.26	1.09
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.67	1.26	0.84
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.67	1.26	2.45
6	Equity Share Capital	501.61	501.61	501.61
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-435.40	-435.40	-435.40
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	0.013	0.025	0.049
	(b) Diluted	0.013	0.025	0.049

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For Abate AS Industries Limited

Sd/-
ARIKUZHIYAN SAMSTEN
Chairman & Non-Executive Director
(DIN No.: 01812628)

Place: Mumbai
Date: 14/02/2022

GRAND FOUNDRY LIMITED

CIN: L99999MH1974PLC017655

Regd Office: 327, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034.
Ph. No. 022-23526316; E-mail Id: cs@gfsteel.co.in; Website: www.gfsteel.co.in

(Rs. in Lakhs except EPS)

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 31st December, 2021

Particulars	Quarter Ended		Nine month ended
	31-Dec-21	31-Dec-20	31-Dec-21
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from operations (net)	0.00	106.64	1.64
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	-4.58	6.12	(15.63)
Net Profit / (Loss) for the period (before tax, (after) exceptional and / or extraordinary items)	-4.58	6.12	(15.63)
Net Profit / (Loss) for the period (after tax, exceptional and / or extraordinary items)	-4.58	6.12	(15.63)

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400 063

CIN : L28920MH1970PLC014746

Extract of Standalone Unaudited Financial Results (Provisional) for the quarter/Nine Months ended 31st December, 2021

(Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)
1	Total Income from Operations	2689.80	6241.46	2035.94
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	49.37	70.97	(39.37)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	49.37	70.97	(39.37)
4	Net Profit / (Loss) for the period after tax	36.56	54.16	(31.71)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	36.56	54.16	(31.71)
6	Equity Share Capital	1098.24	1098.24	1098.24
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2021	3,060.87		
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -			
1.	Basic	0.33	0.49	(0.29)
2.	Diluted	0.33	0.49	(0.29)

NOTE : The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

Mumbai
February 14, 2022

On Behalf of Board of Directors
(Rishabh R. Saraf)
Managing Director

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. : एल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९

नोंद. कार्यालय : ८०९-८०२, दलामल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

नं.०२२-६६३८१८००/४९४९०८००, ई-मेल आयडी : sici2889@gmail.com, वेबसाईट: www.shreenathinvestment.in

२०२१ रोजी संपलेली तिमाही नऊ महिन्याकरिता अलेखापरिहित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	संपलेली तिमाही			संपलेले अर्ध वर्ष		संपलेले वर्ष
	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	लेखापरिहित
ग उत्पन्न	-	-	-	-	-	-
मकाजातून कापूव निव्वळ नफा	६.०७	९.१६	५.७८	१७.९७	२३३.८४	२३७.६६
मकाजातून करोत्तर निव्वळ नफा	३.०२	५.६९	४.४९	१७.५५	२२६.९५	२१७.७४
शाक उत्पन्न (करोत्तर)	४,३९०.९७	२,८२३.८२	१,३७९.२९	७,९७८.७४	२,३५२.५७	३,५३३.३१
१	२५.००	२५.००	२५.००	२५.००	२५.००	२५.००
वर्षाच्या लेखापरिहित ताळेबंदात पुनर्मूल्यांकित राखीव वगवून	प्रा.ना.	प्रा.ना.	प्रा.ना.	प्रा.ना.	प्रा.ना.	६,१४६.९८
मी (प्रत्येकी रु. १०/चे)						
फूट इपीएस (रु.३)	१.२९	२.२४	१.७९	७.०२	९०.४६	८०.०९

। म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर झालेला, २०२१ रोजी संपलेली तिमाही नऊ महिन्याकरिता अलिप्त अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ २१ रोजी संपलेल्या अलिप्त अलेखापरिहित तिमाही/नऊ महिने वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com वी वेबसाईट www.shreenathinvestment.in वर उपलब्ध आहे.

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड
वकील/-
विकास रूच सायना
व्यवस्थापकीय संचालक
सीआयएन नं. : ००२११५८०

दि. २०२२

CONCEPTS LIMITED

Star, Plot No. D-5, Road No. 20, Marol MIDC, Andheri East Mumbai-400093 (MH)

brandconcepts.in; Website: www.brandconcepts.in

PLC174702

RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED ON 31st DECEMBER 2021

(Rs in Lacs)

M Da	Quarter Ended		Nine Months Ended	Year Ended
	Unaudited	Unaudited	Unaudited April'21	Audited